

Date: 10/11/2023

To, Listing Compliance Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy, Tower, 25th Floor, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 538964

Dear Sir / Madam,

Subject: Submission of Newspaper publication under Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015

With reference to the above mentioned subject and pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith newspaper cuttings for publication of 'Unaudited Standalone Financial Result for the quarter and half year ended on September 30, 2023' under Regulation 33 of SEBI (LODR), Regulations, 2015 published in newspapers viz. The Free Press (English) and Navshakti (Marathi).

You are requested to kindly take note of the above.

Thanking You.

Yours faithfully,

For Mercury Laboratories Limited

Krishna Shah Company Secretary & Compliance Officer

मुलांपासून आजोबांपर्यंत एकच निवड

नव@शक्ति

www.navshakti.co.in

HINDOOSTAN MILLS LTD.

CIN: L17121MH1904PLC000195
Registered Off.: Shivsagar Estate "D" Block, 8th floor,
Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400018
Phone: 022 61240700

Email: contact@hindoostan.com = www.hindoostan.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2023 (₹ in Lakhs)								
Particulars	Quarter ended 30th September 2023 (Unaudited)	September 2023	Quarter ended 30th September 2022 (Unaudited)					
Total Payanus from appretions (not)	2,324.67	4,386.53	2,122.86					
Total Revenue from operations (net)		,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	-					
Net Profit / (Loss) for the period before tax	(21.14)	(82.30)	(221.27)					
Net Profit / (Loss) for the period after tax	(21.14)	(82.30)	(221.27)					
Total Comprehensive Income for the period	(19.90)	(79.82)	(218.75)					
Equity Share Capital	166.45	166.45	166.45					
Earning Per Share (of ₹10/- each)								
Basic :	(1.27)	(4.94)	(13.29)					
Diluted :	(1.27)	(4.94)	(13.29)					
Note . The above is an extract of the detailed to	rmat of Ouar	torly/Half Voa	rly Einancial					

Results filed with the Stock Exchanges under Regulation 39 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and For HINDOOSTAN MILLS LTD.

TOKYO PLAST INTERNATIONAL LIMITED REG. OFF.: Plot No. 363/1(1,2,3), Shree Ganesh Industrial Estate, Kachigam Road, Damar Daman and Diu – 396210 CIN: L25209DD1992PLC009784 Website:www.tokyoplastint.ir TEL: + 91 22-61453300 FAX: + 91 22-66914499

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023

		Standalone	(Rs. In lacs)
	Quarter Ended	Half Year Ended	Corresponding 3 months Ended
Particulars	30.09.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited
Total income from operations	1896.48	3355.20	2320.75
Net Profit/(Loss) (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	99.18	102.27	41.15
Net Profit/(Loss) before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	99.18	102.27	41.15
Net Profit/(Loss) after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	82.77	88.64	40.29
Total Comprehensive Income/(loss) (Comprising Profit/(Loss)			
for the period (after tax) and other comprehensive income after Tax)	90.68	104.45	44.45
Equity Share Capital (FV of Rs. 10/- per share)	950.14	950.14	950.14
Earnings Per Share (After extraordinary items)			
Basic :	0.87	0.93	0.42
Diluted :	0.87	0.93	0.42
Note: 1.The above results have been reviewed by the Audit Commi	ittee and appro	ved by the Boar	d of Directors at

Statutory Auditors of the Company, 2. The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Year ancial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosing equirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results is available ww.tokyoplastint.in For Tokyo Plast International Limite

KHUSHAAL THACKERSEY

Place: Mumba Date: 08.11.2023

Dated: November 09, 2023

Managing Director DIN: 00007239

Velji L. Shah

(Rs. in Lacs

DEVINSU TRADING LIMITED

Regd Office: 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai 400021 Tel. No.: 022 - 3521 5146 • Email: devinsutrading@gmail.com CIN: L51900MH1985PLC036383 • Website: www.devinsutrading.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEARLY ENDED 30TH SEPTEMBER, 2023

Particulars	Ended 30.09.2023	Ended 30.09.2023	Ended 30.09.2022
Total Income from Operations			
Net Profit / (loss) for the period (before tax,			
Exceptional and/or Extraordinary items)	8.85	26.25	11.32
Net Profit / (loss) for the period before tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	8.85	26.25	11.32
Net Profit / (loss) for the period after tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	5.43	27.21	8.14
Total Comprehensive Income for the period			
[Comprising Profit/(loss) for the period (after tax) and			
other Comprehensive Income (after tax)]	35.24	97.50	-2.96
Equity Share Capital	50.00	50.00	50.00
Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
(For continuing and discontinued operations)-			
Basic and Diluted	1.09	5.44	1.63
Other Equity excluding Revaluation Reserve	-		-
HOTE			

The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30.09.2023 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulation, 2016 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly/Yea ended Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com).

The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on 8th November 2023. For Devinsu Trading Limite Rajan Sawant

Whole Time Director DIN: 08562840

PUNCTUAL TRADING LIMITED Tel.: 022 - 3521 5146 • Email: punctualtradingltd@gmail.com

CIN: L67120MH1986PLC039919 • Website: www.punctualtrading.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEARLY ENDED 30TH SEPTEMBER, 2023

Particulars	Quarter Ended 30.09.2023	Half Year Ended 30.09.2023	Quarter Ended 30.09.2022
Total Income from Operations	-		
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) ordinary activities after tax	47.00	92.01	4.16
Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	47.00	92.01	4.16
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	37.61	78.98	28.04
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	43.85	67.47	-5.93
Equity Share Capital	100.00	100.00	100.00
Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
Basic and Diluted	3.76	7.90	2.80
Other Equity	-		-
NOTE:			

INDIE: The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30.09.2023 financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly / nine month Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limite (www.bseindia.com)

For Punctual Trading Lim

 The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on 09.11.2023. Manoi Dadhich Whole Time Director DIN: 00374923

SATYAM SILK MILLS LIMITED Regd Office: 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai 400021 Tel.: 022 - 2204 2554 / 2204 7164 • Fax 022 - 2204 1643

CIN: L17110MH2004PTC030725 **EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023.

			(Rs. in Lacs)
Particulars	Quarter Ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2022 (Unaudited)
Total Income from Operations	-	-	-
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) ordinary activities after tax	38.85	48.40	-14.48
Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	38.85	48.40	-14.48
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30.02	37.17	-20.26
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and			
other Comprehensive Income (after tax)]	42.49	150.47	-119.58
Equity Share Capital	185.13	185.13	185.13
Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
(For continuing and discontinued operations)-	-		-
Basic and Diluted	1.62	2.01	-1.66

NOTE:

: 09.11.2023

The above is an extract of the detailed format of Quarter and Half Year ended 30.09.2023 Financia Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.co The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at th respective meetings held on 9th November, 2023.

For Satvam Silk Mills Limi Rohitkumar Mishra

Patanjali Foods Limited

(Formerly known as Ruchi Soya Industries Limited) CIN: L15140MH1986PLC038536 Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai -21

Unaudited Statement of Standalone Financial Results for quarter and six months ended 30th September, 2023

				STA	NDALONE		
S. No.	Particulars		Quarter Ended	i	Half Yea	Year Ended	
NO.		30.09.2023 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from Operations	782188.84	776710.09	851412.32	15,58,898.93	15,72,509.18	31,52,465.6
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	33,507.71	11,950.24	15,363.31	45,457.95	48,610.61	1,17,896.1
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items)	33,507.71	11,950.24	15,363.31	45,457.95	48,610.61	1,17,896.1
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items)	25,453.89	8,775.11	11,228.62	34,229.00	35,354.51	88,644.
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	26,659.26	8,840.49	11,611.69	35,499.75	,	88,204.
ô	Equity Share Capital	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as						
	shown in the Audited Balance Sheet of the						0.77.440
8a.	previous year Earnings Per Share (of Rs. 2/- each) (before		-	-	_	-	9,77,418.3
oa.	extraordinay and exceptional items)-						
	Basic :	7.03*	2.42*	3.12*	9.46*	9.81*	24.5
	2. Diluted :	7.03*	2.42*	3.12*	9.46*	9.81*	24.5
8b.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (bafter	7.00	2.72	0.12	0.40	0.01	
	extraordinay and exceptional items)-						
	1. Basic :	7.03*	2.42*	3.12*	9.46*	9.81*	24.
	2. Diluted :	7.03*	2.42*	3.12*	9.46*	9.81*	24.

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the vebsite of the Company- www.patanjalifoods.com and on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com

Date: 8th November 2023

For and On Behalf of Board of Directors Ram Bhara Managing Director

WESTERN MINISTIL LIMITED

CIN: L28932MH1972PLC015928 REGD OFFICE: Mittal Tower, 'A' Wing, 16th Floor, Nariman Point, Mumbai - 400021 Tel: 022-40750100 | Fax: 022-22044801 | Email: wml.compliance@gmail.com nt of Standalone Unaudited Financial Results for the Quarter & Half year Ended Sept

(Rs. in Lakhs except EPS) **Particulars** Half Year Ended Year Ended Quarter Ended 30.09.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 31.03.2023 Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items) (3.97)(5.01)(7.96)(9.38)(16.99)Net Profit / (Loss) for the period (before tax and after exceptional items) (3.97)(5.01)(9.38)(16.99)(7.96)Net Profit / (Loss) for the period (3.97)(16.99)(after tax and exceptional items) (5.01)(7.96)(9.38)Total Comprehensive Income for the period after tax and Other Comprehensive Income (after tax) (3.97)(9.38)(17.59)Equity share Capital 215.72 215.72 215.72 215.72 215.72 (Face value Rs. 10 per share)

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

The above is an extract of the detailed format of Quarterly / Half yearly Financial Results filed with the stock exchange under

(0.23)

(0.37)

Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Half yearly Financial Results are available on Stock Exchange website viz. www.bseindia.com and Company's website

) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meeting held on 09th November 2023.

For and on behalf of the Board of Directors

Place : Mumbai Date: 09th November, 2023

Reserve excluding revaluation reserves as per

(a) Basic and diluted EPS before Extraordinary items

(b) Basic and diluted EPS after Extraordinary items

Balance sheet of previous accounting year

Earning per share (EPS) FV of Rs. 10/- each

P. S. Parikh DIN: 00106727

(649.99)

(0.82)

3

SHIKHAR LEASING AND TRADING LIMITED.

REGD. OFFICE.: 1301, 13TH FLOOR, TOWER -B., PENINSULA BUSINESS PARK. SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W) MUMBAI 400 013 Tel . 022-3003 6565

CIN NO: U51900MH1984PLC034709 | E Mail: info.roc7412@gmail.com (₹. in Lakhs)

Pa	rticulars	Three months ended on (30/09/2023)	Year to date (30/09/2023)	Three months ended on (30/09/2022)
(Re	efer Notes Below)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1.	Total income from operations (net)	12.05	23.97	10.88
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	226.66	201.42	(1.17)
3.	Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	226.66	201.42	(1.17)
4.	Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	226.63	201.37	(1.29)
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	226.63	201.37	(1.29)
6.	Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each)	100.00	100.00	100.00
7.	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-		-
8.	Earnings per share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	22.66 22.66	- 20.14 20.14	(0.13) (0.13)

PLACE .: MUMBAI

DATED: 09/11/2023

1). The above is an extract of detailed format of quarterly results for the six months/quarter ended 30.09.2023 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.shikharleasingandtrading.in

FOR SHIKHAR LEASING AND TRADING LIMITED. VIPUL POPATLAL CHHEDA WHOLETIME DIRECTOR

SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

the Quarter/Half-Year Ended September 30, 2023

CIN - L51100MH1983PLC029600 Registered office: 1076 Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018

Tel.: 24964656/60; Fax: 24963055; Email: info@sarvamangalmercantile.com; Website: www.sarvamangalmercantile.in

Extract of Unaudited Financial Results for

DIN No. 00297838

	(Rs. In Lakhs, except EPS)								
Sr.	PARTICULARS	Quarter Ended			Half Yea	r Ended	Year Ended		
No		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income from Operation	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00		
2	Other Income	129.75	2.44	91.06	132.19	94.09	155.33		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	115.50	(14.17)	77.64	101.33	64.52	39.78		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	115.50	(14.17)	77.64	101.33	64.52	39.78		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items and minority interest)	90.26	(14.17)	59.57	76.09	46.45	23.06		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1252.67	2514.18	(922.06)	3766.85	(3563.83)	(5439.56)		
6	Equity Share Capital	24.90	24.90	24.90	24.90	24.90	24.90		
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	3658.24		
8	Basic and Diluted Earnings Per Share(EPS) - before extraordinary item (Face Value Rs. 10/- each)	36.25	(5.69)	23.93	30.57	18.66	9.26		

Place: Mumbai

Date: November 08, 2023

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter/Half-year ended September 30, 2023 filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.sarvamangalmercantile.in).

For Sarvamangal Mercantile Company Limited Nupur Somani

Managing Director (DIN: 00816788) UNI ABEX ALLOY PRODUCTS LTD.

(CIN NO. L27100MH1972PLC015950)
REGISTERED OFFICE: LIBERTY BUILDING, SIR VITHALDAS THACKERSEY MARG, MUMBAI 400 020. E-mail: companysecretary@uniabex.com | Website: www.uniabex.com Tel: 022-2203 2797 | Fax: 022-2208 2113

Extract of the Financial Results for the Quarter and half year ended 30th September 2023

		[RS.In Lacs except Earnings Per Share					
Sr. No.	Particulars	Quarter ended 30th Sept, 2023 (Unaudited)	Quarter ended 30th Sept, 2022 (Unaudited)	Half year ended 30th Sept, 2023 (Unaudited)	Half year ended 30th Sept, 2022 (Unaudited)		
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax,	5630.02	4349.95	10371.29	7646.25		
3	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	1751.50	319.38	2915.15	658.27		
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	1751.50	319.38	2915.15	658.27		
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	1298.26	242.97	2156.61	496.72		
	[Comprising Profit / Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1298.26	242.97	2156.61	496.72		
6 7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve)	197.5	197.5	197.5	197.5		
	as shown in the Audited Balance Sheet of the previous year	7960.96					
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	Basic: Diluted	65.73*	12.30*	109.20*	25.15*		
*Nlot	Annualised						

Notes to the unaudited financial results for the guarter and half year ended 30 September 2023

The financial results (statement') are prepared in accordance with the recognition and measurement principles laid down under Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Ind AS) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016 prescribed under Section 133 of the Companies Act, (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015 (as amended). The above financial results were reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and

subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on 8th November 2023. The auditors have carried out limited review of the statement for the quarter and half year ended 30 September 2023. Considering the nature of operations and the manner in which the chief operating decision maker of the Company reviews the operating results, the Company has concluded that there is only one operating segment "Alloy and Steel Castings" as per Ind-AS 108 "Operating Segments". Accordingly, no separate disclosures of segment information have been pade.

information have been made. During the guarter ended 30 September 2023, the final dividend of Rs. 20 (200%) per share on face value of Rs. 10 being the quarter ended of September 2222, the final dividend of Rs. 2 (200 s/) per share of rise of the commended by the Board of Directors for the financial year 2022-23. The final dividend is paid to the shareholders on 6th September 2023

The figures for the previous period/year have been regrouped/recast/rearranged to render them comparable with the figures of the current period/year.

The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of the Company is available on the websites of the Company at www.uniabex.com and also at BSE Ltd. at For UniAbex Alloy Products Limited

DIN: 00008332

Place: Mumbai Date: 8th November 2023

MERCURY LABORATORIES LIMITED

26.19

CIN: L74239MH1982PLC026341 Regd. Office: 18, Shreeji Bhuvan,

51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai - 400 002

Tel.: 022-66372841 Email: mllbrd@mercurylabs.com

Statement of Unaudited Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2023

(INR in Lakhs) Standalone Three Months Ended Six Months Ended Year ended **Particulars** 30.09.2023 | 30.06.2023 | 30.09.2022 | 30.09.2023 | 30.09.2022 | 31.03.2023 7.533.37 Total Income from Operations (net) 2.275.51 1.832.20 2.207.24 4.107.71 3.967.14 105.61 624.04 744.46 Net Profit / (Loss) for the period before tax 202.87 418.96 308.48 Net Profit / (Loss) for the period after tax 557.88 150.77 99.98 314.26 250.75 460.58 Total Comprehensive Income for the period(after tax) 144.72 104.07 314.27 248.79 460.58 574.21 **Equity Share Capital** 120 120 120 120 120 120 Other Equity 4.649.68 4.332.66 4,442.89 Earnings Per Share (of Rs. 10/- each) # 12.56 8.33 26.19 46.49 1. Basic 20.90

NOTES ON UNAUDITED FINANCIAL RESULTS:

The above Financial results for the quarter and half year ended on September 30, 2023 were reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by Board of Directors at their respective meetings held on November 08, 2023 at Vadodara.

The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms with Regulation 33 of SEBI (LODR), 2015 and SEBI Circular dated 05.07.2016.

The business of the Company fall under Single Segment i.e. "Pharmaceuticals Products".

Previous quarter's figure have been re grouped / re classified, wherever necessary to confirm to current period classification. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of Stock Exchange www.bseindia.com and company's website www.mercurylabs.com

> For and on behlf of Board. Mercury Laboratories Limited

Mr Rajendra R shah Place: Vadodara Date: 08.11.2023 DIN: 00257253

PCS TECHNOLOGY LIMITED

CIN: L74200MH1981PLC024279 EXTRACTS OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND

HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2023 (Rs. in lakhs)

SN	Particulars	Consolidated							
		(Quarter ended	I	Half Yea	Financial Year Ended			
		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	82.57	80.23	70.88	162.80	142.27	304.9		
2	Net Profit / (Loss) for the period before tax	34.82	17.12	13.04	51.94	30.75	77.0		
3	Net Profit / (Loss) for the period after tax	27.33	6.84	2.44	34.17	17.41	39.69		
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	27.48	6.99	2.50	34.47	17.54	40.00		
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.0		
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA	NA	2,220.4		
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised *) (before extraordinary items)	0.13*	0.03*	0.01*	0.16*	0.08*	0.1		

The Financial details on Standalone basis are as under

SN	Particulars	Standalone										
	Quarter ended				Half Yea	Financial Year Ended						
		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023					
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited					
1	Total Income from Operations	81.18	78.85	69.86	160.03	140.22	300.33					
2	Profit before tax	33.81	15.86	12.18	49.67	28.98	73.24					
3	Profit after tax	26.61	5.91	1.82	32.52	16.14	36.95					

The above is an extract of the detailed format of Second Quarter and Half Year ended on 30th September 2023 Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter Ended Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcstech.com).

2 The above unaudited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 09/11/2023. These results have been subjected to limited review carried out by the Statutory Auditors. 3 Based on the Management approach as defined under Ind-AS 108, Operating segments, the Company operates in one business segment i.e. ITes related Facility Management Segment, as such it is the only reportable business segment. Since "Revenue from IT enabled services" are much lower as a result of which "Other Income" exceeds "Revenue from Operations"

The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.

The Financials Results(Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accouting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.

The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant gain arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.8.74 Lacs for the current quarter has been accounted and classified under "Impairement Loss / (Gain) on financial instruments".

Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

The Statutory Auditors of the Company have carried out the limited review.

शुद्धीपत्रक १५/२०२३ कृषया दि. १५.१०.२०२३ रोजी प्रकाशित ई-प्रोक्यो. निविदा सूचना क्र. ई-४१/२०२३ दि. १२.१०.२०२३ पहा. निविदा क्र. ७१२३५०३९ ची नियत तारीख दि. ३१.१०.२०२३ रोजी होती. कृपया लक्ष द्या की दोन्हीं निविदा उघडण्याची तारखेत सुधारणा करून ती आता १०.११.२०२३ करण्यात आली आहे.

तपशील संकेतस्थळ www.ireps.gov.in. पर पाह प्रधान मुख्य सामग्री व्यवस्थापक/सीएसएमटी यांचेसाठी

(एओपी सेल) सिस्टमची तरतुद

भारताचे राष्ट्रपतींच्या वतीने आणि त्यांच्यासाठी प्रतिष्ठित कंत्राटदारांकडून संकेतस्थळ www.ireps.gov.in के जरिये खुली ई-निविदा मागविण्यात येत आहेत. **कामाचे नाव :** दो वर्षांच्या कालावधी (एका वर्षात टोन नेळा) करिता विविध महत्वाच्या ठिकाणांवर एअर कंडीशर्निंग डक्ट्सच्या ओझोन जनरेटर द्वारे क्लीनिंग आणि स्टर्लायजेशन आणि विविध महत्वाच्या आणि क्रिटिकल ठिकाणांवर अत्याधनिक ऑक्सिडेशन प्लाइमा सेल (एओपी सेल) सिस्टम ची तरतुद. आसत्वडन रुपायमा तर (१४)पायमा सर्पाय पाय स्थित १८०२३ निविदा सूचना क्र. ७५/१०२३ (बीबी.एलजी.डव्ल्यू.सीएसएमटी.२०२३.१७) कामाचा अंदाजित खर्च : रु. १,९८,८९,८५९/-, बोली सुक्षा : रु. १,४९,५००/-, बैधना : रु. दिवस, काम पूर्ण करण्याचा कालावयी : २४ महीने (सी), निर्देश : १. बरील नमूद निविद्ची निविदा बंद होण्याची तारीख आणि नेळ : ०५.१२.२०२३ रोजी १३.०० वा. पर्यंत आणि १३.०० वा. नंतर उघडली जाईल. २. संभाव्य निविदादारांना विनंती आहे की त्यांनी निविदा आणि शुद्धीपत्रकांच्या, जर असतील, सम्पूर्ण तपशीलासाठी सकेतस्थळ www.ireps.gov.in पहाबे. ३. निविदादार वरील ई-निविदेत फक्त संकेतस्थळ www.ireps.gov.in माध्यमाने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सहभाग करू शकतात आणि ई-निविदे समक्ष मॅन्युअल प्रस्ताव जमा करण्याची परवानगी नाही. मॅन्युअल प्रस्ताव जर जमा करण्यात आले, तर ते उघडले जाणार नाही आणि त्यावर कोणताही विचार केला जाणार नाही. ४. अधिक चौकशी करिता, संपर्क करा : वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (सामान्य सेवा), एनेक्स बिल्डिंग, १ली मंजिल, मध्य रेल्बो, मुंबई सीएसएमटी, ५, उक्त निविदा १५.०६.२०१७ च्या अनुपालनेत आहे. खुली ई-निविदा सूचना क्र. ७५/२०२३, दि. ०७.११.२०२५

दंस्पेक्शन व्यवस्था प्रदान करणे

डी. सीई (ब्रिज-लाइन)- दादर , पश्चिम रेल्वे यांचे द्वारे ई-निविदा क्र. डिवायसीई-बीआर-डीडीआर-२०२३-१४ मागविण्यात येत आहे. कामाचे नाव मुंबई विभागात एसएसई (बी) भाईंदर-नायगाव स्टेशनांच्या दरम्यान महत्वाच्या ब्रिज क्र. ७३ अप आणि डाउन थ्रू लाइन वर इंस्पेक्शन व्यवस्था प्रदान करणे. कामाचा अंदाजित खर्च : रु. ५७०४१५११.७३, ईरठे : रु. ४३५२००. ई-निविदा जमा करण्याची आणि ई-निविदा उघडण्याची तारीख आणि वेळ : ऑनलाइन निविदा ०७.१२.२०२३ रोजी १५.०० वा. पूर्वी पर्यंत जमा करणे आहे आणि ती त्याच दिवशी ०७.१२.२०२३ रोजी १५.३० वा. उघडली जाईल. संकेतस्थळ तपशील आणि स्थान करिता सूचना जेथे सम्पूर्ण तपशील इत्यादी पाह् शकता : संकेतस्थळ @ www.ireps.gov.in लाईक करा : 🗗 faceb

देखभाल कामे

वरिष्ठ विभागी विद्युत अभियंता (कोचिंग), मुंबई सेंट्रल - ४०० ००८ हे ई -निविदा क्र. डब्ल्यू आर एमएमसीटी०ईसीओए (ईसीटीडी)/ ३६/२०२३ (कंम्प्युटर क्र. ४३४५६० डीईई/सीएचजी/ एमएमसीटी/ डब्ल्यूआर) आमंत्रित करीत आहेत. कामाचे वर्णन : दोन वर्षे कालावधीकरिता वांदे कोचिंग डेपो येथील रेलवे सेवांना जोडलेल्या मे. ग्रीव्हज कॉटन व मे. कोएल मेक डीजी सेटच्या चेक/टिप मेन्टेनन्ससमवेत एम्कॉर्टिंग ऋपरी. कामाचे अंदाजित मल्य : रु ५१७९७००२.७९, बोली सुरक्षा : रु. ४०९०००.००, सादरीकरणाची तारीख व वेळ : दि. ०७.१२.२०२३ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत, उघडण्याची तारीख व वेळ : दि. ०७.१२.२०२३ रोजी दु. ३.३० वा. टीप : निविदा दस्तावेज, शद्धिपत्रक डाऊनलोड करणे व पढील तपशिलाकरिता कृपया आमची वेबसाइट www.ireps.gov.in येथे भेट द्यावी.

: f facebook.com/W

The spirit of Mumbai is now 94 years old!



www.freepressjournal.in



MERCURY LABORATORIES LIMITED

CIN: L74239MH1982PLC026341 Regd. Office: 18, Shreeji Bhuvan,

51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai - 400 002 Tel.: 022-66372841 Email: mllbrd@mercurylabs.com

Statement of Unaudited Financial Results for

the quarter and half year ended on September 30, 2023

Sr.		Standalone							
No.	Particulars	Т	hree Month		Six Mont	Year ended			
		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations (net)	2,275.51	1,832.20	2,207.24	4,107.71	3,967.14	7,533.37		
2	Net Profit / (Loss) for the period before tax	202.87	105.61	418.96	308.48	624.04	744.46		
3	Net Profit / (Loss) for the period after tax	150.77	99.98	314.26	250.75	460.58	557.88		
4	Total Comprehensive Income for the								
	period(after tax)	144.72	104.07	314.27	248.79	460.58	574.21		
5	Equity Share Capital	120	120	120	120	120	120		
,6	Other Equity	-	-	-	4,649.68	4,332.66	4,442.89		
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) #								
	1. Basic	12.56	8.33	26.19	20.90	38.38	46.49		
	2. Diluted	12.56	8.33	26.19	20.90	38.38	46.49		

NOTES ON UNAUDITED FINANCIAL RESULTS:

- 1 The above Financial results for the quarter and half year ended on September 30, 2023 were reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by Board of Directors at their respective meetings held on November 08, 2023 at Vadodara.
- 2 The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms with Regulation 33 of SEBI (LODR), 2015 and SEBI Circular dated 05.07.2016.
- 3 The business of the Company fall under Single Segment i.e. "Pharmaceuticals Products".
- 4 Previous quarter's figure have been re grouped / re classified, wherever necessary to confirm to current period classification.
 5 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of
- the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of Stock Exchange www.bseindia.com and company's website www.mercurylabs.com

For and on behilf of Board

Mr Rajendra R shah Managing Director DIN: 00257253

(INR in Lakhs)

PICICI

PRUDENTIAL 7

MUTUAL FUND

Place: Vadodara

Date: 08.11.2023

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - vving, 13" Floor, Banara-Kuria Complex Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Midcap Fund, ICICI Prudential Large & Midcap Fund, and ICICI Prudential Smallcap Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on November 15, 2023*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)\$#	NAV as on November 8, 2023 (₹ Per unit)			
ICICI Prudential Midcap Fund					
IDCW	2.80	32.87			
Direct Plan – IDCW	2.80	47.52			
ICICI Prudential Large & Midcap Fund					
IDCW	2.30	26.20			
Direct Plan – IDCW	2.30	41.27			
ICICI Prudential Smallcap Fund					
IDCW	2.80	32.90			
Direct Plan – IDCW	2.80	59.33			

- The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

> For ICICI Prudential Asset Management Company Limited Sd/-

Place: Mumbai Date: November 9, 2023 No. 004/11/2023

Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



प्रोटेक्टिंग इन्व्हेस्टिंग फायनान्शिअल ॲडव्हायझिंग

मागणी सचनेची मागणी सचनेनसार

नोंदणीकृत कार्यालयः इंडियन रेयन कंपाउंड, वेरावळ, गुजरात -३६२२६६,

शाखा कार्यालयः आर-टेक पार्क, १० वा मजला, निर्लोन कॉम्प्लेक्स, वेस्टर्न एक्सप्रेसवे लगत, गोरेगाव पूर्व-मुंबई ४०००६३. सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

<u>र</u>म्ही खालील नमद कर्जदारांनी परिशिष्टात नमुद केलेली मिळकत गहाण ठेवुन कर्ज घेतले आहे आणि खालील नमुद तुम्ही कर्ज करारासाठी कर्जदार/सहकर्जदार/गहाणद . आहात. तुम्ही केलल्या कसूरीच्या परिणामी तुमचे कर्ज खाते सिवयुरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड सिक्युरिटी इंटरेस्ट (थोडक्यात सरफैर्स ॲक्ट) २००२ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणुन वर्गीकृत करण्यात आले आहे. आम्ही **आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड**ने तुम्ही दिलेल्या पत्याव सफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) सहवाचता कलम १३(२) ॲंतर्गत मागणी सूचना जारी केली होती. सदर सूचनांमध्ये समाविष्ट मजकुर आहे की तुम्ही तुम्हाला मंज्र क्रलेल्या विविध कर्जांचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे. त्यामुळे विद्यमान प्रकाशन हे सरफैसी ॲवटच्या कलम १३(२) च्या तरतुर्दीनुसार आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स , २००२ च्या नियम ३(१) च्या तरतुर्दीनुसार सूचना म्हणुन बजावण्यात येत आहे.

कर्ज खाते क्र./ खाते, कर्जदार, सह-कर्जदार आणि

I	हमीदार यांचे नाव आणि पत्ता	तारीख	थकबाकी रक्कम
	कर्ज खाते क्र. एबीएफएलएमयुएमएलएपी०००००४८१६१ एबीएफएलएमयुएमएलएपी०००००४८१५९, एबीएफएलएमयुएमएलएपी००००००५३६०८२ १. फरीद कलेक्शन (कर्जदार); प्रोप्रायटर, श्री. फरीद अहमद मेहबूबअली शेख यांच्यामार्फत २. श्री. फरीद अहमद मेहबूबअली शेख(सह-कर्जदार); ३. कु. शवाना फरीद शेख (सह-कर्जदार). सर्व येथे आहेत: युन्स मंझील ११, मारवाडी बिल्डिंग, पायधोनी पोलिस स्टेशन समोर, मुंबई-४००००३ सर्व येथे सुद्धा: २६३/२२, शहीद गोपीनाथ कॉलनी क्र. २, चाळ क्रमांक १५, इंद्रा कुरेशी नगर, धारावी, मुंबई-४०००१ सर्व येथे सुद्धा: फ्लॅट क्र.२०३, सी विंग, दुसरा मजला, अटलांटिका कासा रिओ, लोढा पलावा, काटई, डॉबिवली (पूर्व), कल्याण- ४२१२०४	०२.११.२०२३ एनपीए दिनांक १३.१०.२०२३	रु. ६७,४१,०४४.९२ (रुपये सदसम्ट लाख एकेचाळीस हजार चीचेचाळीस आणि फक्त ब्याण्णय पैसे)
ı	भंगजन सम्बद्धाः स		

मिळकतेचि सर्व भाग आणि विभाग धारक क्रमांक: "फ्लॅट क्रमांक सी-२०३, दूसरा मजला, अटलांटिका, कासा रिओ, कल्याण शीळ रोड. डोंबिवली (पर्व)-४२१२०४.

तुम्हाला व्याज आणि खर्चासह वरील सदर रक्कम सदर सूचनेच्या प्रसिप्दी तारखेपासून ६० **आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड**ला चुकती करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, कसूर केल्यास **आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड** कर्जदार, गहाणबटदार आणि हमीदारांच्या तारण मत्तेचा कब्जा घेण्यासह सर्व किंवा कोणतीही एक किंवा अधिक तारण मत्तांच्या विरोधात सदर ॲक्टच्या तरतुर्दींच्या अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करेल. सदर ॲक्ट अंतर्गत **आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड**ला उपलब् अधिकारामध्ये (१) तारण मनेची रोकड करण्यासाठी भाडेपट्टा, विक्रीच्या अभिहस्तांकनाच्या मार्गाने हस्तांतरणाच्या अधिकारासह कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार यांच्य तारण मनेचा कब्जा घेण्याचा अधिकार (२) तारण मनांचे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतर करून त्यांची रोकड करण्याच्या अधिकारांसह तारण मनांचे

हस्तांतरित होतील की जणु काही ते हस्तांतर तुम्ही केले आहे. सदर कायद्याच्या कमल १३(१३) च्या तस्तुर्दीच्या अटींमध्ये तुम्हाला याद्वारे **आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड**च्या पूर्व संमतीशिवाय **आदित्य बिर्ला फायना**न लिमिटेडकडे जंगमगहाण/तारण आणि उपरोक्त संदर्भित कोणतीही तारण मत्तेची विक्री भाडेपट्टा किंवा अन्य (तुमच्या कामकाजाच्या सर्वसाधारण ओघा व्यतिरि हस्तांतरित करण्यास प्रतिबंधित करण्यात येत आहे.

ठिकाण : मुंबई

आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड



सर्कल शास्त्र केंद्र, मुंबई शहर

६वा मजला, युनायटेड बँक ऑफ इंडिया टॉवर, सर पीएम रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. ई-मेल : cs6041@pnb.co.in

रजिस्टर एडी $_{I}$	/स्पीड पोस्ट	तारीख : १०.१०.२०२३
श्री. पुनवशी गुप्ता, श्री. मुन्नालाल गुप्ता याचे पुत्र (कर्जदार),	श्रीमती नितू गुप्ता श्री पुनवशी गुप्ता (सह-क	र्जदार)
पत्ता. जी-८, राज लक्ष्मी सीएचएस लि., नवघर रोड, सालासर	पत्ता. जी-८, राज लक्ष्मी सीएचएस लि., नवघर	रोड, सालासर, नगर समोर, भाईंदर
नगर समोर, भाईंदर पूर्व, ठाणे-४०११०५	पूर्व, ठाणे-४०११०५	
पिय महोत्य / महोत्या		

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्द्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफेसी) च्या से. १३(२) अंतर्गत सूचना.

नोद: खाते क्रमांक १३९५३००५२००१५ तुम्ही घेतलेल्या सुविधा

घेतलेल्या क्रेडिट सुविधांचा तपशील :

०६-०९-२०२३ रोजी थकबाकी मुदत कर्ज – गृहनिर्माण कर्ज रु. २४,७५,०००.०० इन्समेंट्स/व्याज/मुद्दल कर्जाच्या भरणामध्ये चूक झाल्यामुळे, ०१-०३-२०२३ रोजी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून

अशा परिस्थितीत, आम्ही उपरोक्त सुविधा चालू ठेवण्यास परवानगी देऊ शकत नाही. म्हणून, आम्ही याद्वारे आठवत आहोत वरील सुविधा पुनहा घेच आहोत दि.०६-०९-२०२३ पर्यंत बँकेची देय रक्कम रु. २५,००,३२५.१० (रु. पंचवीस लाख आणि तीनशे पंचवीस आणि दहा पैसे मात्र) करार केलेल्या दरावर पुढील व्याजासह आणि यापुढे ''सुरक्षित कर्ज' 'म्हणून संदर्भित पूर्ण देय होईगर्यंत शुल्क) वरील सुविधा अंतर्गत थकबाकी सुरक्षित करण्यासाठी, तुम्ही इतर गोष्टींबरोबरच, खालील मालमत्ता/मालमत्तेच्या संदर्भात सुरक्षितता हित निर्माण केले आहे.

सविधा टर्म लोन फ्लॅट नं.१०६, पहिला मजला, बी-विंग, बालकृष्ण नगर-ए सीएचएस लि., नवघर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५ चे बँकेची देय रक्क**म रु. २५,००,३२५.१० (रु. पंचवीस लाख आणि तीनशे पंचवीस आणि दहा पैसे मात्र)** करार केलेल्या दरावर पुढील व्याजासह आणि

यापुढे ''सुरक्षित कन्न'' म्हणून संदर्भित पूर्ण देय होईपर्यंत शुल्क) वरील सुविधा अंतर्गत थकबाकी सुरक्षित करण्यासाठी, तुम्ही इतर गोष्टीबरोबरच, खालील मालमत्ता/मालमत्तेच्या संदर्भात सुरक्षितता हित निर्माण केले आहे. तम्ही सरक्षित कर्ज न भरल्यास बँकेद्वारे लाग करण्याच्या हेतने अनन्य शल्काअंतर्गत सरक्षित मालमत्तेचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

2 6. 2 mm m m m m m m m m m m m m m m m m m				
सुविधा	सुरक्षा			
टर्म लोन	फ्लॅट नं.१०६, पहिला मजला, बी-विंग, बालकृष्ण नगर-ए सीएचएस लि., नवघर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०५ चे			
	समान नारण			

याद्वारे सुरक्षित मालमत्त्रेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सेक्शन १३ च्या उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधले जात

कृपया लक्षात घ्या की या कायद्याच्या कलम १३(१३) नुसार, ही नोटीस मिळाल्यानंतर, तुम्ही कोणत्याही सुरक्षिततेच्या विक्री, भाडेपङ्क्याने किंवा अन्यथ ्व्यावसायाच्या सामान्य मार्गाव्यतिरिक्त) हस्तांतरित करू शकणार नाही. बँकेच्या पूर्व लेखी समतीशिवाय वरील मालमत्ता संदर्भित. तुम्हाला हे देखील सूचित केले जाते की या वैधानिक आदेशाचे/नियंत्रणाचे कोणतेही उल्लंघन, या कायद्यानुसार प्रदान केले आहे, हा गुन्हा आहे.

कोणत्याही कारणास्तव, सुरक्षित मालमत्ता सामान्य व्यवसायात विकल्या गेल्या किंवा भाडेतत्त्वावर दिल्या गेल्यास, विक्रीतून मिळालेली रक्कम किंवा प्राप्त झालेले उत्पन्न बँकेत/मागे/माहित केले जाईल. तुम्हाला अशा प्राप्ती / उत्पन्नाचा योग्य हिशोब द्यावा लागेल. *आम्ही इतर सुरक्षित मालमत्तेची अंमलबजावणी करण्याचे आमचे अधिकार राखून ठेवतो.

कृपया या नोटीस अंतर्गत या मागणीचे पालन करा आणि सर्व अनुपालन न करणे टाळा. पालन न केल्यास, सर्व खर्च आणि परिणामांसाठी तुम्हाला जबाबदार धरू पढील आवश्यक कारवाईचा अवलंब केला जाईल.

. सदर सूचना बँकेने डीआरटी/कोर्टासमोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पूर्वग्रह न ठेवता जारी केली आहे, जसे की परिस्थिती असेल. सदर नोटीस डीआरटी/कोर्टासमोर प्रलंबित असलेल्या दावे/दाव्यातील बँकेच्या अधिकारांना बगल न देता जारी केली आहे

**१३(२) दि. ०७.०९.२०२३ पूर्वीची सूचना काढून टाकण्यात आली आहे. **

तुमचा विश्वास् पंजाब नॅशनल बँक

प्राधिकृत अधिकारी, प्रतिभूत धनको



(1) IDBI BANK शाखा कार्यालयः आडीबीआय बँक लि., रुस्तुमजी ओझोन, शॉप क्र. ७, लक्ष्मी सिंग संकुल, गोरेगाव फ्लायओव्हर जवळ, एमटीएनएल ऑफिस, गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र - ४०००६२. मो. क्र.: ९८३९६३५३४६/९९५३५८१४८३/९८९३६९४१२३

CIN: L65190MH2004GOI148838 ईमेल: <u>abhishek.singh@idbi.co.in</u> । <u>gupta.sanjeev@idbi.co.in</u> ; www.idbibank.in ई-लिलावाद्वारे सार्वजनिक सूचना नियम ८(६) किंवा ९(१) ची तरतुद पहा

मुंबई आणि लोणावळा, महाराष्ट्र मधील प्रमुख ठिकाणी विक्रीसाठी निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता श्री. राजीव कोरी आणि सरिता राजीव कोरी आणि अजित रणविजय सिंग आणि निशा अजित सिंग द्वारे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी सुरक्षितता म्हणून

गहाण ठेवलेल्या खालील मालमत्तांच्या विक्री आयडीबीआय बँक लि. (आयडीबीआय) चे अधिकृत अधिकारी (एओ) म्हणून अधोस्वाक्षरी केलेले, मेसर्स मार्क इंटरनॅशनल आणि मेसर्स लाइफटाईम रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड कडून आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी सुरक्षितता म्हणून गहाण ठेवलेल्या खालील मालमत्तांच्या विक्रीसाठी सीलबंद कव्हरमध्ये बोली/ऑफर आमंत्रित करीत आहे. स्वियुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनाशियल ॲसेट्स अँड इनफोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तातुर्दीनुसार सिक्युरिटी इंटरेस्ट

अंमलबजावणी) नियम, २००२ सह वाचले गेले, ज्याचा ताबा एओ, आयडीबीआय बँक लि. ने मालमत्ता १ साठी, १४–११–२०१९ रोजी घेतला आहे, मालमत्ता आणि ३ साठी ३०–०१–२०२१ रोजी घेतला. १) श्री, राजीव कोरी आणि सरिता राजीव कोरी यांच्या मालकीची मालमना ३९३ चौरस फूट कार्पेट एरियासह फ्लॅट क्र. १०२, पहिला मजला, डीविंग, सुमीत प्रिंडाले ॲव्हेन्यू बी-२, ग्लोबल सिटी, वसई (पश्चिम) ४०१३०३,

श्री. अजित रामविजय सिंग आणि निशा अजित सिंग यांच्या मालकीची मालमत्ता

३२७ चौरस फूट कार्पेट एरिया आणि १८ चौ. फूट बाल्कनीसह फ्लॅट क्र. २०५, दुसरा मजला, ए विंग, बिल्डिंग क्र.२, योगिनी रेसिडेन्सी, फार्मास्युटिकल्स जवळ, चंदा नगर, कोपरी, विरार (पूर्व) - ४०१३०५

२ आयडीएफसी बँक लि.ची थकबाकी

१०-१०-२०२३ रोजी श्री. राजीव कोरी आणि सरिता राजीव कोरी यांना देय | १०.१०-२०२३ रोजी अजित रणविजय सिंग आणि निशा अजित सिंग यांची धकबार्क ह.३५,९१,८७०.०० (अधिक खर्च, गुल्क आणि पुढील व्याज ११-१०- | ह. १८,७७,८२१.४७ आहे (अधिक खर्च, गुल्क आणि पुढील व्याज १.११.२०२३ २०२३ पासून प्रभावी)

Ŋ	राखीव किंमत		ईएमडी	ईएमडी तपासणीची तारीख	इरठे सह बोली सादर करण्याची अंतिम तारीख	ई-लिलावाची तारीख आणि वेळ
	٤.	रु. २६,००,०००/-	रु. २.६० लाख	१०.१२.२०२३ (सकाळी	१३.१२.२०२३ दुपारी ४.०० पर्यंत.	१४.१२.२०२३ सकाळी ११.३० वा. दुपारी १२.०० वा.
	۲.	रु. १३,५०,०००/-	रु. १.३५ लाख	११.०० ते दुपारी ४)		बँक लि., रुस्तुमजी ओझोन, शॉप क्र. ७, लक्ष्मी जवळ, एमटीएनएल ऑफिस, गोरेगाव पश्चिम,

सारांश बोली दस्तऐवजात दिसणाऱ्या अटी आणि शर्ती ची सूची: १. सुरक्षित मालमत्तेची विक्री ''जसे आहे तेथे आहे आधारावर' ''जसे आहे जे आहे आधारावर'', ''जसे आहे जे काही आहे आधारावर '' आणि ''कोणत

आधाराचिना'' सुरक्षित कर्जदार उदा.: आयडीबीआय बँक लि. करिता आणि वतीने केली जाईल. उपरोक्त मालमत्ता वर नमूद केलेल्या राखीव किंमतीपेक्षा कमी विकल्या जाणार नाहीत. बोली वाढीची रक्कम रु. १०,०००.०० आहे इसारा ठेवी – (इरु) वर व्याज रेणार नाही, ओएच बोली उपडण्याच्या ताखेपासून ३ महिन्यांध्वैत शीर्ष तीन बोलीदाराचे ईएमडी राख्त ठेव, शकतो. ओए शीर्ष तीन बोलीदारांमध्ये परस्यर बोली लावण्याची परवानगी देऊ शकतो. विक्री वेबसाइटवर ई-लिलाव प्लॉट कॉर्मवर होईल: <u>www.bankeauctionwizard.com</u> आणि १४.१२. २०२३ रो**जी सकाळी** ११.३० ते १२.०० या वेळेत प्रत्येकी ५ मिनिटांचा अमर्याद विस्तारसह होईल. इच्छुक बोलीदारांकडे वैध ई-मेल पत्ता अमुष्या में ऑन्टारेस सिस्टम लिमिटेडशी संपर्क साधा,

२४. संघा कॉम्प्लेक्स, ३रा टप्पा, ४था ब्लॉक, बसवेश्वलगर, बंगलोर-५६००७९. संपर्क व्यक्तीचे नाव ई-मेल : sushmitha.b@antan marina.j@antaressystems.com (मो.) ८९५१९४४३८३/९६८६१९६७५१, (एल)-०८०-४०४८२१०० (तांत्रिक आणि बोली प्रक्रियेसाठी) ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी बोलीदारांना वेबसाइट : www.banke

आयडीबीआय बँक लि.च्या नावे काढलेल्या कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतून इसारा रक्कम ठेव (ईएमडी) डीडीद्वारे जमा केली जाईल. गोरेगाव परिचम शाखा, मुंबई येथे देय आहे किंव पाठवायचे आहे खाते क्रमांक ६९१३४९१५०१०००२६, आयएफसी कोड : आयबीकेएल००००६९१, शाखेचे नाव : अथडीबीआय बँक लि., गोरेगाव पश्चिम शाखा, मंबई च्या वतीने आणि कंबायसी कागुराञ्चासह पेमेंटचा पुरावा सादर करावा (फोटो ओळख आणि पता पुरावे) जसे की पंन कार्ड (अनिवार्य), आधार कार्ड, पासरोर्ट, मतदार कोळळवात्र ब्रथिव्हेंग लायसन्स इ. इच्छुक बोलीदारांनी भरलेल्या इंश्मडीच्या रकमेवर कोणतेही व्याज असगार नाही. बोली लावणान्याने ई-लिलावात भाग न घेतल्यास इंप्मडी जम केला जाईल

यशस्वी बोली लावणाऱ्याला विक्रीच्या पुष्टीकरणाच्या वेळी विक्री किमतीच्या २५% (जमा केलेल्या ईएमडीची रक्रम कमी) जमा करणे आवश्यक आहे. विक्रीच्या किमतीची शिक्षव रक्षम विक्रीची पुष्टी झाल्याबासून १५ दिवसांच्या आत किंवा अज द्वारे मान्य केलेल्या अशा विस्तारित कालावधीच्या आत भरावी लागेल. विहित कालावधीत शिल्लक रक्कम जग करण्यात अयशस्वी झाल्यास, जमा केलेली रक्कम बयाणा रकमेसह जप्त केली जाईल.

को णतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार ओए राखून ठेवतो. सर्व बोली नाकारल्या गेल्यास, ओए ने सरफेसी कायद्याम विहित केलेल्या कोणत्याही पद्धतीनसार मालमत्ता विकण्याचा अधिकार राखन ठेवला आहे.

बिंड दत्तरेवजात नमूर केलेलो सुरक्षित मालमना सुरक्षित कर्जदाराच्या तारण मजीने तथार केलेल्या गुल्क/गहाण्यावर आधारित आहेत, ज्याचा तथारील बोली दस्तरेवजात दिलेल आहे. स्वारस्य असलेल्या पक्षांना सुरक्षित मालमनेच्या तपग्रीलांची पडताळणी करण्याची विनंती केली जाते. आणि विनंतीनुसार एओ कडे उपलब्ध गहाण ठेवलेल्या मालमनेर संबंधित रेकॉर्डचे निरीक्षण करावे. सरक्षित धनको सरक्षित मालमत्तेतील कोणत्याही त्रुटी/वगळणे/विसंगती/उणिवा इत्यादीसाठी किंवा कोणत्याही परवानग्या इत्यादी मिळविण्यासाठी किंवा कायद्याने स्थापित केलेल कोणत्याही प्राधिकरणाच्या देय रकमेसाठी जबाबदारी घेत नाहीत.

११. यशस्त्री बोलीदाराने मुरक्षित मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क, नोंदणी, खर्च, कर दायित्वे, जर काही असेल तर इत्यादी सर्व आवश्यक खर्च उचलणे आवश्यक आहे. १२. बोली दस्तऐवज ओए, आयडीबीआय बँक लि., शाखा कार्यालय, आयडीबीआय बँक, रुस्तुमजी ओझोन, शॉप क्र. ७, लक्ष्मी सिंघ संकुल, गोरेगाव फ्लायओव्हर जवव एमटीएनएल ऑफिस, गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र - ४०००६२ वेधून मिळवता वेईल. मो. क्र. ९८३९६३५३४६/९९५३५८१/९४४००२२५४० वर. ईमेर <u>abhishek.singh@idbi.co.in</u> आणि <u>www.idbibank.com</u> वरून देखील डाउनलोड केले जाऊ शकते

१३. ओए. आयडीबीआय बँक लि., एस. व्ही. रोड शाखा, बोरीवली, पश्चिम, मुंबई, यांच्याशी **दूरध्वनी: +९१--२२-६७१०५६६४, ईमेल: <u>abhishek.singh@idbi.co.in</u>** वर वरील पत्यावर ११ नोव्हेंबर २०२३ ते १३ डिसेंबर, २०२३ दरम्यान कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी १०:३० ते ०५:०० वा. दरम्यान बोली दस्तऐवज मिळविण्यासार ज्यात विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्ती, बोली फॉर्म इ. साठी वैयक्तिकरित्या संपर्क साधावा. १४. कर्जदार/जामीनदारांना याद्वारे सरफेसी कायद्याच्या नियम ९ (१) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे की या नोटीसच्या तारखेपासून ३० किंवा १५ दिवसांनंतर नियम ८ (५)

नियमांमध्ये नमूद्र केलेल्या खालीलपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करून सदर स्थावर मालमत्ता विकली जाईल. प्राधिकृत अधिकारी, आयडीबीआय बँक लि

. सुरक्षित मालमत्तेची केवळ सुरक्षित कर्जदाराच्या शुल्क आणि भारापासून मुक्तपणे विक्री केली जात आहे.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, आम्ही मे. गुरूजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. हे सदर एचडीएफसी बँक लि. द्वारे आम्हाला मंजूर बँकिंग सुविधांच्या सुरक्षेकरिता सीक्युरिटीच्या माध्यमातून एचडीएफसी बँक लि. कडे गहाण म्हेणून आमची खालील निर्देशित मालमत्ता सादर करू इच्छित आहोत

मालमत्तेचे विवरण

दुकान क्र. १३, तळमजला, मोजमापित १८.३९ चौ. मीटर + मेझेनाइन मजला ३२.९८ चौ. मी. एकण ५१.३७ चौ. मी.. सोसायटी इमारतीचे नाव आशिवन सीएचएस लि.. अंतिम भखंड क्र. १०७ (ए) धारक जिमनीच्या भूखंडावर निर्मित, गाव पनवेल, तालुका पनवेल, जिल्हा रायगड

पुढे असे अधिसूचित करण्यात येत आहे की, वरील संदर्भित मालमत्तेशी संबंधित खालील मूळ दस्तावेज गहाळ झाले आहेत / उपलब्ध नाहीत /सापडत नाहीत, जे खालीलप्रमाणे आहेत

अ.	दस्तावेजांचे नाव			
क्र.				
٤.	मे. पुनील एन्टरप्रायझेस, एक नोंदणीकृत भागीदारी संस्था, त्यांचे अधिकृत भागीदार श्री. मयूरेश सुधीर कांदपिले यांच्या माध्यमातून येथे बिल्डर/विकासक/प्रवर्तक म्हणून उल्लेखित आणि मे. गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., कंपन्या कायदा, १९५६ अंतर्गत			
	नोंदणीकृत एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्यांचे अधिकृत स्वाक्षरीकर्ता/संचालक श्री. हयागरीब हरिकृष्ण गुरू, येथे अलॉटी/दुकान खरेदीदार म्हणून उल्लेखित, यांच्या दरम्यानचा मूळ करार दि. २६.१०.२०२०, नोंदणीकरण क्र. पनवेल १ - ५५४१ - २०२०.			
	1010,			

नोंदणीकरण क. पनवेल १ - ५५४१ - २०२० धारक एसआरओ यांच्यादारे जारी करार दि. २६.१०.२०२० संदर्भातील मूळ नोंदणीकरण पावती क्र. ६५४१, दि. 25 80 2020

कोणीही व्यक्तीचा / व्यक्तींचा वा संस्तांचा सदर पालप्रना वा तिच्या कोणत्याही भागावर कोणत्याही स्वरूपातील कोणताही प्रभार, भार, हक्क, हितसंबंध वा अधिकार असल्याचा दावा असल्यास त्यांनी ते सहाय्यक दस्तावेज व पराव्यांसहित लिखित स्वरूपात मे. बेजल ॲन्ड कं.. वकील व नोटरी, त्यांचा पत्ता १०२, १ ला मजला, इमारत क्र. २८, हर्ष विहार, सेक्टर -१, शांती नगर, मीरा रोड (पू.), ठाणे - ४०११०७ येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणत्याही स्वरूपातील असा कोणताही दावा, हक्क, हितसंबंध, प्रभार, भार वा अन्य कोणताही हक्क वा अधिकाराच्या कोणत्याही संदर्भाविना एचडीएफसी बँक लि. कडे गहाण पूर्ण करण्यात येईल.

ठिकाण : मुंबई दिनांक: १०.११.२०२३

मे. गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.

जाहीर सुचना

सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, आम्ही **मे. अनिका इंटरनॅशनल प्रा. लि.** हे सदर आयसीआयसीआय बँक लि. द्वारे आम्हाला मंजूर बँकिंग सुविधांच्या सुरक्षेकरिता सीक्यरिटीच्या माध्यमातुन एचडीएफसी बँक लि. कडे गहाण म्हणून आमची खालील निर्देशित मालमत्ता सादर करू इच्छित आहोत :

मालमत्तेचे विवरण:-प्लॉट क्र. एल - ६६. मोजमापित ६२७३ चौ. मी.. तळोजा औद्योगिक क्षेत्र, गाव हह तोंडरे.

तालुका पनवेल, जिल्हा रायगड - ४१० २०८ येथील. पुढे असे अधिसूचित करण्यात येत आहे की, वरील संदर्भित मालमत्तेशी संबंधित खालील मूळ दस्तावेज गहाळ झाले आहेत / उपलब्ध नाहीत /सापडत नाहीत, जे खालीलप्रमाणे आहेत :

training the first steady are the first steady at the stea						
अ. क्र.	दस्तावेजांचे नाव					
٧.	महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - येथे पट्टेदारीने देणारे म्हणून उल्लेखित व अनिका इंटरनॅशनल प्रा. लि. यांच्या दरम्यानचा मूळ करार दि. ०८.०६.२०११, एसआरओ यांच्याद्वारे जारी नोंदणीकरण पावतीसह (पीव्हीएल - ७६८९ - २०११).					
٦.	महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – येथे पट्टेदारीने देणारे म्हणून उल्लेखित व अनिका इंटरनॅशनल प्रा. लि. यांच्या दरम्यानचा मूळ करार दि. ०८.०६.२०११, एसआरओ यांच्याद्वारे जारी नोंदणीकरण पावतीसह (पीव्हीएल – ७६९० – २०११)					

कोणीही व्यक्तीचा / व्यक्तींचा वा संस्तांचा सदर मालमत्ता वा तिच्या कोणत्याही भागावर कोणत्याही स्वरूपातील कोणताही प्रभार, भार, हक्क, हितसंबंध वा अधिकार असल्याचा दावा असल्यास त्यांनी ते सहाय्यक दस्तावेज व पुराव्यांसहित लिखित स्वरूपात **मे. बेजल ॲन्ड कं.**, वकील व नोटरी, त्यांचा पत्ता १०२, १ ला मजला, इमारत क्र. २८, हर्ष विहार, सेक्टर - १, शांती नगर, मीरा रोड (पू.), ठाणे – ४०११०७ येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणत्याही स्वरूपातील असा कोणताही दावा, हक्क, हितसंबंध, प्रभार, भार वा अन्य कोणताही हक्क वा अधिकाराच्या कोणत्याही संदर्भाविना एचडीएफसी बँक लि. कडे गहाण पूर्ण करण्यात येईल.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - येथे पट्टेदारीने देणारे म्हणून उल्लेखित व

अनिका इंटरनॅशनल प्रा. लि. येथे पट्टेदारीने घेणारे यांच्या दरम्यानचा मूळ करार

ठिकाण : मुंबई दिनांक: १०.११.२०२३

मे. अनिका इंटरनॅशनल प्रा. लि. Union Bank स्ट्रेस्ड ॲसेट रिकट्हरी मॅनेजमेंट शाखा - मुंबई



दि. १३.०४.१९९५.

तळमजला, भारत हाऊस, एम. एस. मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१

ईमेल : samvmumbai@unionbankofindia.bank कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी) (नियम - ८(१))

न्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता. यनियन बँक ऑफ इंडिया. स्टेस्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा – मंबईचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड रन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२ चा कायदा क्र. ५४) अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २०.०५.२०२३ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. सुनील घोरावत, श्री. निमीर किशोर मेहता, मेसर्स नेट क्रिएशन्स प्रा. लि., मेसर्स गेलॉर्ड कमर्शियल कंपनी लि. आणि मेसर्स वीरा रिसोर्सेस प्रा. लि. (मे. एव्हेंचुरा कंपोनेंट्स प्रा लि.च्या कर्ज खात्यात (सध्या आयबीसी, २०१६ अंतर्गत दिवाळखोरी अन्वये) यांना सदर सूचनेत नमूद मुद्दल रक्कम रु ६९,१३,२३,६५१.५० (रुपये एकोणसत्तर कोटी तेरा लाख तेवीस हजार सहाशे एकावन्न आणि पैसे पन्नास फक्त) ३१.०३.२०२३ रोजीस अधिक पुढील व्याज या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्य मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (४) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ०७/११/२०२३ वेशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीर्श

व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युनियन बँक ऑफ इंडियाच्या रक्कम रु. ६९,१३,२३,६५१.५० (रुपये एकोणसत्तर कोटी तेरा लाख तेवीस हजार सहाशे एकावन्न आणि पैसे पन्नास फक्त) ३१.०३.२०२३ रोजीस आणि पुढील व्याज आणि प्रभार इ. च्या भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या भरणाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम ८ च्या

तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन:

इमारत क्र.४, बिल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, गाव-अंधेरी, अंधेरी सबवे जवळ, अंधेरी (पूर्व),

मंबर्ड-xoooह९ येथील स्थावर मिळकत थी. निर्मार मेहता यांच्या नावाने. सीमा: उत्तरेला: रोड. दक्षिणेलाः शर्मा मिश्रा चाळ, पूर्वेला :सर्वोदय रेस्टॉरंट, पश्चिमेला :जुना नागरदास रोड रेला मजला, बी-विंग, डीजे हाऊस, विल्सन पेन कंपाउंड, जुना नागरदास रोड, अंधेरी पूर्व पश्चिम सबबे जबळ, अंधेरी पूर्व मुंबई -४०००६९ येथे येथील स्थावर मिळकत मे. गेलॉर्ड कमर्शियल कंपनी

लि. च्या नावे सीमा: उत्तरेला: रोड, दक्षिणेला: शर्मा मिश्रा चाळ, पूर्वेला :सर्वोदय रेस्टॉरंट, पश्चिमेला :जना नागरदास रोड तळमजला, बी-विंग, डीजे हाऊस, विल्सन पेन कंपाउंड, जुना नागरदास रोड, अंधेरी पूर्व पश्चिम सबने जवळ, अंधेरी पूर्व मुंबई -४०००६९ येथे येथील स्थावर मिळकत मे. गेलॉर्ड कमर्शियल कंपनी

लि. च्या नावे सीमा: उत्तरेला: रोड, दक्षिणेला: शर्मा मिश्रा चाळ, पूर्वेला :सर्वोदय रेस्टॉरंट, पश्चिमेला :जुना नागरदास रोड युनियन बँक ऑफ इंडियासाठी दिनांक: ०७.११.२०२३

कब्जा सूचना

प्राधिकृत अधिकारी

त्याअर्थी, <mark>जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (पूर्वी जनलक्ष्मी फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड</mark> अशी ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०२० अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २०२० चे नियम ३ सहवाचता कलम १३ (१२) अन्वये त्याना मिळालेल्या शक्तीच्या आधारे कर्जटार /सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसलीच्या दिनांकापर्यंत पढील व्याज लाग असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी मागणी सूचना

अ.	कर्ज क्र.	कर्जदार/	रोजी प्रमाणे १३(२)	दिनांक/वेळ	
क्र.		सह-कर्जदार/	सूचना दिनांक/	आणि	
		हमीदार/गहाणदार	थकीत देय (रु.)	कब्जा प्रकार	
१		१) रामावध	०६/०९/२०२३ ह.	तारीख:	
		कन्ह्यालाल वर्मा	३,६७,७९८.५० (रुपये तीन	०८-११-२०२३	
		२) विद्यादेवी राम	लाख सदुसष्ट हजार सातशे	गेळ:	
	३१६०९६३००००१९२	अवध वर्मा	अङ्गान्नव आणि पन्नास पैसे	दु. १२:३२	
			फक्त) ०४/०९/२०२३ रोजीस	सांकेतिक	
			आणि त्यावरील व्याज प्रकार	करूना	

तारण मत्तेचे वर्णन: कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील व उप-नोंदणी जिल्हा व नोंदणी जिल्हा ठाणे-४२११०२ मधील गाव अटाळी, तालुका कल्याण, जि. ठाणे येथे स्थित मोजमापीत ४०० चौ.मी. चौ.यार्ड. सर्व्हे नंबर ६४ हिसा क्रमांक १६ धारक येथे स्थित धारकमुक्त बीना शेतीची जमीन मिळकत येथे स्थित आणि मोजमापीत २०० चौ.फूट. बिल्ट अप क्षेत्र ''ओम साई चाळ'', खोली क्र. ४, चाळ क्र. १ च्या स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग.

न्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह−कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसूर् केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की**, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूद मेळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदांरानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकत/तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** च्या अधीन राहिल.

ठिकाण : ठाणे सही / – प्राधिकत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता दिनांक : २३.१०.२०२३



<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, - ५६००७१. <u>शाखा कार्यालयः</u> दुकान क्र.४ आणि ५, तळ मजला, इंडियाबुल्स मिंट, ग्लॅडिस अल्वेस्स रोड, हिरानंदानी मिडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम-४००६१०